

महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास अधिनियमाचे
प्रारूप तयार करण्यासाठी समिती गठीत
करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन निर्णय क्रमांक : सपववि-३७०१४/१/२०२३-DESKTEX-२
१६ वा माळा, नवीन प्रशासकीय भवन,
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : २९ डिसेंबर, २०२३

वाचा :- शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र.धोरण २०२३/प्र.क्र.८१/टेक्स-५
दि.०२ जून २०२३.

प्रस्तावना :-

वाचा येथील शासन निर्णयान्वये राज्याचे “एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८” जाहीर करण्यात आलेले आहे. सदर धोरणातील परिच्छेद क्र.१४ मध्ये “महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) धर्तीवर महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळाची (MSTDC) स्थापना वैधानिकरित्या करण्यात येईल” असे नमूद आहे. तसेच वस्त्रोद्योग विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व महामंडळांचे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळामध्ये विलिनीकरण करून सध्याच्या महामंडळांची सर्व मालमत्ता महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळाकडे (MSTDC) हस्तांतरित केली जाईल आणि शासनाच्या निर्देशानुसार सर्व देयकांची पुनर्रचना केली जाईल असेही जाहीर करण्यात आलेल्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ मध्ये नमूद आहे.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अन्वये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापन करण्यात आली आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळाची स्थापना वैधानिकरित्या करण्याकरीता महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास अधिनियम तयार करणे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास अधिनियमाचे प्रारूप तयार करण्यासाठी समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

वस्त्रोद्योग विभागाच्या अखत्यारित असलेले (१) महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या. नवी मुंबई (२) महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या., नागपूर व (३) महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मर्या., मुंबई या सर्व महामंडळांचे विलिनीकरण करून महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळाची स्थापना वैधानिकरित्या करण्याकरीता महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास अधिनियमाचे प्रारूप तयार करून शासनास शिफारस करणेकरीता खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.

१	सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव (वस्त्रोद्योग)	अध्यक्ष
२	सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव (नियोजन)	सदस्य
३	सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव (वित्त)	सदस्य
४	सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव (उद्योग)	सदस्य
५	प्रारूपकार-नि-सहसचिव (विधी व न्याय विभाग)	सदस्य

६	सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई	सदस्य
७	मा.मंत्री (वस्त्रोद्योग) यांनी निर्देशित केलेला निमंत्रित सदस्य	सदस्य
८	उपसचिव (रेशीम)	सदस्य
९	उपसचिव (वस्त्रोद्योग)	सदस्य सचिव

३. सदर समितीने महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास अधिनियम व त्याअनुषंगतील नियम तयार करावेत.
४. सदर समितीने अधिनियमाचे प्रारूप १ महिन्यात तयार करुन सदर प्रारूप शासनास सादर करावे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२३१२२९११४५०५४२०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षात्कीत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(श्रीकृष्ण पवार)
उप सचिव, महाराष्ट्र शासन,

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा.उपमुख्यमंत्री तथा मंत्री (गृह, विधी व न्याय) महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा.उपमुख्यमंत्री तथा मंत्री (वित्त) महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा. मंत्री (सर्व) महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
७. मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
८. मा.खासदार (सर्व) महाराष्ट्र राज्य.
९. मा.आमदार (सर्व) महाराष्ट्र राज्य.
१०. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
११. अपर मुख्य सचिव (नियोजन), मंत्रालय मुंबई.
१२. अपर मुख्य सचिव (वित्त), मंत्रालय, मुंबई.
१३. प्रधान सचिव (उद्योग), मंत्रालय मुंबई.
१४. प्रधान सचिव (विधी व न्याय), मंत्रालय मुंबई.
१५. सचिव (वस्त्रोद्योग) , मंत्रालय, मुंबई.
१६. आयुक्त (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग आयुक्तालय, नागपूर.
१७. प्रारूपकार-नि-सहसचिव (विधी व न्याय विभाग), मंत्रालय, मुंबई.
१८. सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई

१९. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या., नवी मुंबई.
२०. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या., नागपूर.
२१. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मर्या., मुंबई.
२२. महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र- १, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर
२३. महालेखापाल, (लेखापरिक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई / महाराष्ट्र-२, नागपूर
२४. उप सचिव (वस्त्रोद्योग/रेशीम), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय, मुंबई.
२५. वस्त्रोद्योग विभागातील सर्व कार्यासने.
२६. निवडनस्ती (कार्यासन टेक्स-२).